

सं. सां. क्र. 201606161649070105

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारीत वेतन
संरचनेनुसार करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन पूरक पत्र क्रमांक: अरजा-२००९/प्र.क्र.२१/०९/सेवा-६,
मंत्रालय, मुंबई - ४०००३२,
दिनांक :- १० नोव्हेंबर, २००९.

वाचा - शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: अरजा-२००९/प्र.क्र.२१/०९/सेवा-६
दिनांक २७ ऑगस्ट, २००९.


पूरक पत्र

उपरोक्त शासन निर्णय दिनांक २७ ऑगस्ट, २००९ मधील परिच्छेद-२ नंतर
खालील परिच्छेद वाचावा.

" २(अ) - वरील परिच्छेद -२ मध्ये नमूद केलेल्या शासकीय कर्मचा-यांचे
सुधारीत वेतन संरचनेतील " वेतन " विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या
शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम एका ठोक रक्कमेत
रोखीने प्रदान करण्यात यावी. जर सदर कर्मचा-यास असुधारित वेतनश्रेणीतील वेतनाच्या
आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्याची रक्कम अदा केली असल्यास त्यांना फरकाची
रक्कम एका ठोक रक्कमेत रोखीने प्रदान करण्यात यावी . "

२. सदर शासन पूरक पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक ~~२००९११०९१७०२५२००९~~
असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने



(नमिता नं. पाटील)

शासनाच्या उप सचिव.

प्रति,

- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, गोरेगाव, महाराष्ट्र, मुंबई (५० प्रती),
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (५० प्रती),
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),
- महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (४० प्रती),
- महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),
- मुख्य लेखा अधिकारी, "बी" ब्लॉक, दिल्ली प्रशासन, विकास भवन, नवी दिल्ली (५ प्रती),
- नियंत्रक, लेखा, परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली (१० प्रती),
- संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती),
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),